

प्र० पर्वतीक १७ (५८)
तायार कर्तव्यांक १८

थान्थ्रीवट्ट्ये वर्गीकरण :

भाषीरीकान ल्लामान

शास्त्रांडा C.W थान्थ्रीवट्ट्ये यांनी श. १७३। महिने जागात्या
ल्लामानाच्या नवीम पद्धतीची वर्गीकरण केल्ये झाहे नेशनलिक
नेशनली नी वर्गीकरणाच्या समृद्ध भाषावर आहे. या लेज्जानी
नेशनलिक वनस्पतीच्या संदर्भात झासे सांगितले आहे की,
वनस्पतीच्या उत्पत्तिनुसार किंवा वाहिनेर पर्जन्याच्या
परिणाम लेत असून ल१८ पर्जन्याक्रोक्त वास्तविकृतनाच्या
परिणाम लेत अलगो अलेशांगितले वनस्पती पर्जन्य लेत
आणि अस्तित्वाच्या अवलीच्या सर्वोत्तम अव्यास करून
ल्लामानाच्ये वर्गीकरण करतांन. याल्पीला वाचाना आणि अग्र
मानाना आहे.

① पर्जन्याची परिनामकारता.

या डिकाठी पर्जन्य
मुळभूक साहे भरावा डिकाठी वनस्पतीची वाट थोऱ्य रितीम
लेत भसले. २००१जे वनस्पतीच्या वाईसाठी पर्जन्याची
आवश्यकात भसले २००१नं त्या डिकाठी पर्जन्य जारी
भाले भरावा डिकाठी वनस्पतीची थोऱ्य रितीमे वाट
लेत भसले. इत या तदाने सांगितले आहे.

② लपमान क्षमता

पर्जन्याक्रोक्त लपमान
क्षमता | दृष्टीने भरावाची अब भाले रखावया | डिकाठी
पर्जन्य अरपूर आहे. प०१ लपमान क्षमता कमी असेल
ल१८ वनस्पतीची वाट थोऱ्य रितीमे लेल नाही. २००१जे या
लपमान क्षमता | दृष्टीला वनस्पतीच्या वाईवा परिणाम
करताच्या महत्वाचा घेणे आहे. असूच्या घेणे थान्थ्रीवट्ट्ये
लेज्जानी ल्लामानाच्ये वर्गीकरण करत भसताना डोळयासमारे
हेवली आहे.

③ पर्जन्याचे मोसमी विलळा

जहांमानानुसार

१. ५८०११-चा पावसाच्या आणि कियमितिपाठी ५८०११-
चा पावसाच्या आणि लेशानी भागीशाच्यांना गाळ्या तळार
२. अर्थवेत्तम् भग्याल करान भासे स्पष्टपाठी सांगितके
३. आले की कियमितिपाठी ५८०११-चा पावसाच्या प्रेक्षणां
वनस्पतिशिरी १६८ वर्षी मोहया पुमाणात ठेत भलगो
४. आला प्रेक्षणामध्ये नंगाभासा विकास ठेत भलगो
५. आले लेशाच्या मोसमानानुसार इंग्रजी जहांनुसार
६. ५८०११-चा पावसाच्या प्रेक्षणात वनस्पतिशिरी १४८ वर्षी
वडाक्या पद्धतिशिरी ठेते

वरीच घाऱाच्या अध्यास करावा
चा लेशानी व्यामानाचे वर्णकिरण केंबे भाले. पर्जन्याचा
परिणाम करालाना तपमान भासणा ८१२५ इंग्रजीचालाई
चा लेशानी किंवित चुक्काच्या वापर करावा त्याचे
निर्देशक क१६८ वर्षी भाले. पर्जन्य पुमावश्वभागात
अस्पिभवनाना विमाणात तर सरासरी पर्जन्याचा
पुमाणामध्येतरा

$$P = \text{पर्जन्य}$$

$$T = \text{तपमान}$$

$$E = \text{अस्पिभवन}$$

सुन :- पर्जन्याचा निर्देशांक = जहांमासिक पर्जन्य
असे, भरा मलिन्याच्या निर्देशाक काढून त्योना पर्जन्या
चा तपमानाचे गुणोत्तर घटवा भाले. व्याख्यात
चा लेशानी नोंदवा U.S.A. निर्माण टिका (०११४१४)
गुणोत्तर तयार केले. अस्पिभवनाचे भावकृत उपभोग
वसल्याचे त्यात्मा त्यासाठी तपमान व पर्जन्याचा
संचयात जाणिड्याचाच उपयोग करावा भागाच्याचा
तेशानी पर्जन्याचा निर्देशांकचा भाष्यावृत्त भावना

प्रदेश मोजल्ये आहे. या पुमानाच्या या लंबाची क्षमती गळवा-
वावापर केला आहे. वर्त्याच्या क्वामानानीच वाशिरही.
पुरी वनस्पती संगटिलभी आहे. जाहीरांचे प्रदेश क्वांमीच
पुमाना नाही.

-	आर्द्धलंबे प्रदेश	वनस्पती	पञ्जियाचा निर्देशांक
A =	आंतर्गत आर्द्धला मोजल्या	दौर गोंगाल	128 अष्टक
B	आहु	गोंगाल	64 - 127
C	कंभी आहु	गोवल	32 - 63
D	आर्द्धशुल्क	खुरठेगोवल	164 - 31
E	शुल्क	वाळवट	16 घेक्ता कुमी

(वरीला पञ्जियाच्या भाषारावर पाच भाग केले)
आहे. परंतु ताणुमानानुसार पडलाच्या पावसाच्या भागाची
व्यावसायिक भागात विभागांनी केली आहे ते खालीच पुढावो

उत्तरांचल प्रदेश तपमानाचे निर्देशांक

R = सर्व तंडूत शेफूर पांगस

S = उंडाळयात कंभी पांगस

W = तिवाळयात कंभी पांगस

D = सर्व तंडूत कंभी पांगस.

यांची दोन

तपमानाच्या निर्देशांकांच्या सह उत्तरांचल प्रदेश

सांगिलभी नाही. यानाली क्षमती मोरेचा गळवाराप

संकोषात नाही ते खालीच पुमाना

ઉચ્ચાલય પ્રક્રિયા		તપમાનાસ્થા નિર્ણયશાફ	
1	$A = 3571$	1) 128	પેક્ટા 51.67
2	$B = 39519$	2) 64 - 127	
3	$C = 875$	3) 32 - 63	
4	$D = 1011$	4) 16 - 31	
5	$E = 910762$	5) 01 - 15	
6	$F = 801-174161$	6) 14 - 0	

થાંની વિસ્તાર, વિવિધ માધ્યમોને

ફોલ પણ કેમેળો શી મિઠવાનું તરફું 120 હજાર
ગોલ પણ હસ્તિદ્વારા પ્રકાશાનાનું તે સર્વ ફોલ
માટેનું યેત નાળીનું 200 થાંચીએ થાંચાની
બાંધકાં પણનું (32) પુનારું નાનાનાનું વિશેવાનું
માટે, જાહેરીદ્વારા સાહેયાને વર્ણિકું 2014એ પુરુષ
સ્વાસ્થીનું પુરાણું જાહેર છે. →

0	16	32	48	60	80	96	12	
A								
E	D	C	B					A
पुरुष	महिला	पुरुष	महिला					महिला
वाक्यरूपी	उपर्युक्त	गवत	उपर्युक्त	जोगली	उपर्युक्त	जोगली		गही
पुरुष	महिला	पुरुष	महिला	पुरुष	महिला	पुरुष		गही
			B					D
			C	पुरुष	पुरुष			
			D	= लैंगा पुरुष				
			E	= दुड़ा पुरुष				
			F	= बफ्फिलादीन				

107

भारतीय द्वामाने कोपन व धान्यवटी भांनी केलेले वर्गिकरण :

प्रस्तावना :-

भारताच्या संदर्भाति २.स. (१३) साली
प्राक्कर्सर विळ्यमध्ये जलार्फी या लेशानी भारतीय व्यामानाचे
वर्गिकरण केलेले आहे. भारतातील व्यामानाचे वर्गी-
करण करत असलोना या लेशानी **पुढीच्या** ठारख
आण्यार माझेलेला ठेणा. भागातील्या पुढीच्या व्यामानाचे वर्गी-
करण भारतीय व्यामानाचे उद्योग १३ विभाग केला. ठेणे
या लेशा शिवाय डॉ. सृष्टि ब. लेणी. कृत्यानी पुढीच्या तपामान
ले घेणे आण्यार मानुन भारतीय व्यामानाचे वर्गिकरण
करूयाचा तथाले केला आहे. यानेतर धान्यवटी यांनी २.स.
१३ आण्यार जागातील व्यामानाचे विभाग सांगिलेले
आहे. वर्त्या विभागाला अनुसरानाऱ्या भारतीय व्यामा-
नाचे विभागाने केलेले आहे.

धान्यवटी या लेशापुमानोच्य कोपने यांनी
देशीला भारतीय व्यामानाचे वर्गिकरण केलेले आहे.
२.स. १७४ साली जागातील व्यामानाचे वर्गिकरण
केलेले ठेणे या गगातील व्यामानाच्या विभागाना पायु-
न्य भारतातील व्यामानाचे विभागाला तपामान केलेले आहे.
किंवा भारतीय व्यामानाचे विभागाला तपामान केलेले आहे.

धान्यवटीचे वर्गिकरण :

धान्यवटी या लेशानी
भारतातील व्यामानाचे वर्गिकरण करताना यांनी विभाग-
तया **इंग्रजी** अक्षराच्या भाग केला आहे. या लेशानी
भारतीय व्यामानाचे वर्गिकरण करताना **वनस्पती** त/
घटक अक्षर मानलेला ठेणा. कोरारा वनस्पती ला लेश
अक्षर मानलेला ठेणा. कोरा वनस्पती हे तपामान आहेत
व पुढीच्या घटकाचा पुढीच्या वरीत असते.

यांची भारतातील व्यामिनाची १ व पावसाचे पुमा०।
व योद्या वरोंकर वात्यिभवनाची किंवा देवतिला असाव
होताची आहे. या वरोंकरचे लपमान व पञ्जियाचे. मौसमी
(महुकाळमि) व मासिक विग्रह देवतिला असाव द्योगते
ले आहे. काळी अमोर तेजानी घासे साठी लिले की
शान्तीचे प्रभावित अग्निशय वलील श्वरपाणी
आहे. काळी भारतात विषुवकृत्तीचे या प्रदेशातुन ते
द्युवीचे प्रदेशापर्यंत शर्वत व्यामिन पुकार साठेतान.
शान्तीचे या लेशानी नागांगिक व्यामिनाची उक्ता०॥३२॥

३२ विमार्ग पाठमे आहे. यावराने या लेशानी भारतीय
व्यामिनाचे व्यालिम पुमाने वर्गीकरण केंद्रे आहे की

१)

A A M :- ३८०। कटिबंधीय आम
उक्ता कटिबंधीय असी भार्तीयव्यामिन असे २००१ता०।
या व्यामिनाल लपमान व पालुल दोन्ही वर्गांचे पुमा०
आसल असुन यावर वनस्पतीची वाई आवल्ये तुन
असले. अ२१। पुकार उक्ता कटिबंधीय वनस्पती
आ८००ल असले. भारताचे प्रामुख्याचे या पुकारच्या
व्यामिनाचे पुकार मन्महरच्या किंवा रीषे पुकार तो
नदीच्या तिक्कुंज पुकारात आणि भासाम-च्या दृक्ष्या०
भागात २.५५५००० या पुकारचे व्यामिन साठेता०

२)

B A W :-

या० ३८०। कटिबंधीय आम व्यामिन
असे २००१ता०. या पुकारचे लपमान जास्त आ८००००
सर्वसाधारण पाल लपमान क्षमतेचा किंवा कूळ त्यात
पेढता जाणा मुलुक. परंतु या पुकारातील पञ्जियाचे
पुमार. कमी असले. सर्व साधारणपाल या पुकारामध्ये
पञ्जियाचा विशिष्टांक (६५) वर्गका गलगो उपलब्ध आहे
... तोपाले पुमार नारम अवलम्बितांगावर न उत्तीर्ण करी

होते जाते यामध्ये या डिकांगानीचे वनस्पतीच्या वाढीसाठी
हे व्यामान पोषण होते. भारतामध्ये यामुरुळ्याने अशा पद्धती
या व्यामान पक्षियां लाई पक्षियां वंगाच्या फूल वाई डिकांगी
अशा सुकार्ये व्यामान आणेले

3) **BBW** समारिलोहा कटिबंधीय
यास समारिलोहा कटिबंधीय आर्द्ध त्रिवा असे
होतात. या व्यामान सुदेशात उल्लिख्याचा काळावधी जारी
भसले. तरीव्य पावसाळा पौरा या व्यामान सुदेशात आणेले
परंतु लिंगाच्या काळावधी ता अलांब भसले या व्यामान
सुकार्या उल्लिख्यात पर्जियांगांचे जारी अलुव्या ते लिंगाच्या
उमी भसले. वनस्पतीच्या वाढीसाठी हे व्यामान भाज्याले
उपचुप्य भसले. भारतात. या सुकार्ये व्यामान यामुरुळ्याने
आसाम राज्याने आणेल्या घेतो.

4) **CAW** या व्यामान सुकारास उठा कटिबंधीय उप आर्द्ध
व्यामान ज्ञाने होतात. या सुकार्ये व्यामान भारतामध्ये
यामुरुळ्याने दिपकांगांचे विभागात आणेल्या घेतो या सुकारास
तापमान भाज्याले व पर्जिय मध्यम क्षमतापाचे भसले या
व्यामानाचे तापमानाचे निर्देशांक (128) पेक्षा ज्ञारत संख्याचा
निर्देशांक (32 ते 63) या दरम्यान आणेले. लिंगाच्याम
उपर्युक्त पर्जिय भागीशी उमी भसले या व्यामान सुकारासामध्ये
गवता सारखी वनस्पती वाढेलेली अलगा.

उदा. लोरीरना, भाष्टुरुडा, भारात्तुरुडा, गुगरांग
या वाज्याले यांची डिकांगी या सुकार्ये व्यामान आणेलोगा,

5) **CAN**

બ્રામાન રૂળો કટિબેણીય ઉપભાઈ
બ્રામાનના સારથી અસતે. પરંતુ ચાલુ બાબ્રામાન સુકારાલ હિવાજ્યા
સહૃદાલ પરંતુ આ પ્રમાણી જાણ અસ્તી. ગાવલાસારથી
કન્દુધારી વાળોના-ચાલુ બાબ્રામાન સુકારાલ ગોલ અસતો અશી।
પ્રકારથી બ્રામાન ભાઈનાની પ્રામુરૂંયાનું તામ્રિણાદુર્દ્દ્યા પૂર્વ
કિનારપરદીયા ભાઈનાનું આંદોલન આંદોલન.

6) **CBW**

ચાલુ સમાશિતોણો કટિબેણીય ઉપભાઈ
બ્રામાન જાણે મહાત્માન. ચાલુ બાબ્રામાન સુકારાલ તાપમાન
સ્ક્રાન્થી નિર્દેશાંક ૮૫ ને ૧૨૭ પરંતુ અસતો. જાણી પરંતુ
ચાલુ નિર્દેશાંક ૩૨ ને ૬૩ ચાલુ દરમયાન અસતો ચાલુ બાબ્રામાન
સુકારાલ રૂળોન્યાના કાન્દાવણી મોણી ન પાવરાણ્યાના
કાન્દાવણી અણાન અસતો અશી। એ બ્રામાનના પણ રૂળો
દરમયાન પાલણ પડતો નસેદ્ય હિવાજ્યાલ દેખાયિ શોડત્યા
પાણસ પડતો પડતોમાં અસતો. ગાવલાં વનરસ્યારી
વાંગીની જાણ પૂર્કા પ્રામુરૂંયાનું હુદારા દાઘણી આંદોલન
ભાઈનાની જાણ. ઉત્તરોકાંકિયા મેદાની પ્રક્રિયા, દ્વારા
આંદોલન પૂર્વ પ્રક્રિયા દાઘણી, એ પૂર્કા પસરાણોમાં આંદોલન

7) **D.**

ચાલુ તોણી પ્રકારથી બ્રામાન અસતો મહાત્માન.
ચાલુ પ્રકારામણ્ય બ્રામાનનાન્યાનું નિર્દેશાંક ૧૦૮ ૩૧ ચાલુ
દરમયાન જાણે રૂળોણ્યાલ મોસાની વાચામું પાલણ
પડતો હિવાજ્યાલ દાંડી અસતો. અશી। પ્રકારથી બ્રામાન
ભાઈનાની પ્રામુરૂંયાનું ન કાંદમારિ ચાલુ હિકાઠી બ્રામાન
નાંદોનું ચાલુ

8) DAW

थास उठाकर विवेदीय मार्फ वाढ़वे टी खामान
गसे गृहातात्. लक्षा पुढिशाळ उठाऊद्यमह्य लपमान
नासि गाठलो लसेव पावसाच्या पुमांत्राचा पुढिशाळ
कमी लबते. मा पुढिशाळिभ लपमानाच्या त्रिपेशांक
१६ ले उपाहक सागिलावे नाहो चा पुढिशाळ गार्फ वाठ
वटी पुढिशाळिभ काहीव व बुझ (चुप्ती) वनस्पती
गाठले. असे खामान भागान खामुख्याने क्रमप शार्य
खानाच्या पुरुकंडील व दृष्टिकंडील भागान भागान

7) DBd.

D B d. वास्तविकीय कार्बोलिय माहु वा मान
पर्से महातात्, वा व्यामानाच्या पुक्षाग उल्लळथाच्या
कामावधी जास्त व लिपाळचांग पावताच्या पुमाच्या गविशय
कमी अल्पात ते उल्लळयात ठेत नवगा था पुक्षागम्य
तपमानाच्या निर्देशांक (६५ ते १२७) पर्यात पर्मियाच्या
निर्देशांक संख्याहीच्या पुर्वीकरणी आणि ग पर्नव्य
आयेच्या पुक्षात नशा पुकारे वा मान नाशणे

o) DBW

DBW
એક સમાજિકોણ વાલે વીજી કાર્તું વામાન
જાહેર હોયાં. ચાલુ પુરુષાંની નિવાયાનાંથી કામાવણી
મણાં વિશે જો જીવાયાનાં કામાવણી માટે ભલગો. ચાલુ
વામાન તન્ત્રારમણે ખોલ્યે જીવાયાનાંથી પાણસ પડતો
ચાલુ પુરુષાંની લપદ્માનાંથી (64 રીત) હળવી જલગો
ગાંધી પરિચાયાનાં નિર્દેશાંક (16 રીત) (31 હજાન) જાઓંનો
એ પુરુષાંની કાર્યોં વિશે કાર્યો પુરુષાંનીની નિયત્ય
નાઓંને આંગામણે નરી ધૂકારણ વામાન રાજ્ય-
રાધાનાંનાં વાચાયુ આગામી નરી પર્ણોષ વિશે (બેચાનાંનાં)
ગાંધેય આગામી નું વામાન જાઓંનો.

11) EAd :

એડ વિભાગની ઉત્તે કાર્યવિધીઓ વિસ્તૃત રૂપોનું
મળીલાલ અને વામાન પુરુષાંત તપમાનાની મિટેશાંની
128 પેસા જાણ નાણી પરિચાયા એક્સાંપ્લ 16 પેસા
જમી જલગ્ની અને પુરુષાંત તુંબાંની કસાં જલગ્ની શુદ્ધ
વામાન જલગ્ની અને કિંદી પરિચાય પુનાં
ગુપ્તેલ જલ્ય આણ્યાં પદ્ધતિ કાણે વિસ્તૃત
વિષણું સારથ્યા વિસ્તૃત વિષણું વિસ્તૃત લો. રાજ્ય-
રાજ્ય મણીની વાજવેઠ ચા. એને વોમાન પણ રાજ
થોલ.

12) E

એડ કુંડા પુરુષાંની વામાન એડિકાશી
લાંબું થોડું ચા. પુકારથ્યા વામાનાની ગુણાની
ક્ષમતાની મણી પુરુષાંની 15 ચા. પુનાં જલગ્ની
પ્રિયાંથી મણી અને પુરુષાંની એડિકાશી વિસ્તૃત
મળાંક પુરુષાંની નાં વામાન લાંબું

વરીએ પુણી વાન્યાંની ચા. વાન્યાંની વિસ્તૃત
અંગાંની વામાનાની કંગાંની પુકાર સાંગીના
નોંધ, ને પુકાર સાંગા જલગ્નીની વિસ્તૃત સુમારી
રૂપુંની જાસ્તાની વાપર કેમેના જાંદી. ચા. લંઘાની
વાન્યાંની રૂપુંની જાંદી 200 જા ચાંદીની અંગાંની
નોંધ વામાનાની પુરુષાંની જાંદી ને સેફ્યાંધણી અંગાંની
લાંબું અંગાંની જાંદી 180 જા ચાંદીની જાંદી

નિયમો

